

त्रिवृष्ण् (त्रि + वृ०) m. N. pr. des Vaters von Trīraṇa (vgl. त्रैवृज्ञः) S. zu RV. 5,27,1 (wo wohl त्रिवृज्ञः पुत्रः; st. त्रिवृज्ञपुत्रः zu lesen ist). N. des Vjāsa im 11ten Dvāpara VP.273. त्रिवृष् Devibhāg. P. in Verz. d. Oxf. H. 80, a, 12. Im Vāsu-P. scheint er त्रिवृत् zu heissen; vgl. die verdorbene Stelle in Verz. d. Oxf. H. 52, b, 16.

त्रिवेणी (त्रि + वेणी) f. gaṇe शिवादि zu P. 4, 1, 112. der Ort, wo die Gaṅgā mit der Jamunā und nach einer mythischen Voraussetzung auch mit der Sarasvatī sich verbindet: °स्तोत्रं Verz. d. B. H. No. 1341. त्रिवेणा माहूत्म्यम् S. 144, 11. Ueber eine andere Triveṇī s. LIA. I, 116. = गङ्गा ČABDAK. im CKDr. तिलो वेणयो इस्यामिति त्रिवेणिः Uć-éVAL. zu UNĀD. 4, 48. — Vgl. त्रैवरण.

त्रिवेणु (त्रि + वेणु) m. ein best. Bestandtheil des Wagens MBh. 3, 14917. 4, 1815. 7, 1626. 8, 1479. 1733. 9, 443. प्रमवेणुत्रिवेणुमत् 3, 12294. त्रिवेणुक् 7, 6811. त्रिवेणु als adj. Beiw. eines Wagens Buīc. P. 4, 26, 1; nach BURNOUF mit drei Fahnen versehen.

1. त्रिवेद् (त्रि + वेद्) die drei Veda, am Anf. eines comp.: °संयोग Kārt. Ča. 25, 14, 37. °वेदी f. dass. Taik. 3, 3, 312.
2. त्रिवेद् (wie eben) adj. mit den drei Veda vertraut M. 2, 118. त्रिवेद्-दिन् dass. COLEBR. Misc. Ess. I, 13.

त्रिवेला f. = त्रिवृत् 3. RĀGĀN. im CKDr.

त्रिवैस्तिक adj. = त्रिविस्त P. 5, 1, 31.

त्रिशक्ति (त्रि + शक्ति) und °पतित P. 6, 2, 47, Sch.

त्रिशक्ति (त्रि + शक्ति) f. = त्रिकला VĀRĀHA-P. in Verz. d. Oxf. H. 39, a. त्रिशङ्कु (त्रि + शङ्कु) m. 1) N. pr. eines Weisen: इति त्रिशङ्कुर्वेदानुवचनम् TAITT. UP. S. 34. eines alten Königs von Ajodhīja, der von seinem Priester Vasi shītha und dessen Söhnen verlangt lebendig in den Himmel erhoben zu werden; von ihnen verflucht wird er ein Kāṇḍala (Tričāñku als ein König der Kāṇḍala bei den Buddhisten BURN. INTR. 207. fgg.), gelangt aber durch Viçvāmitra's Beistand in den Himmel. Von den Göttern zurückgestossen, von Viçvāmitra gehalten, bleibt er in der Luft schweben mit zur Erde gekehrtem Haupte und leuchtet als Stern in der südlichen Himmelsgegend. Nach dem R. ist Tričāñku ein Sohn Prīthu's, nach dem HARIV. und VP. ein Sohn Trajjāraṇa's, nach dem Buīc. P. ein Sohn Tribandhana's; vgl. Rota in Ind. St. 1, 121. fgg. H. an. MED. HARIV. 730. fgg. R. 1, 57, 1. fgg. 70, 23. 24. 2, 110, 11. 12. VP. 371. Buīc. P. 9, 7, 4. fg. MBh. 1, 2928. 13, 189. RĀGA-TAR. 4, 648. °चरितामाशाम् HARIV. 4010. R. 2, 41, 10. 5, 73, 55. एवं त्रीएयस्य शङ्कुनि (= त्रिविधि व्यतिक्रम) तानि दृष्टा महातपाः (वसिष्ठः)। त्रिशङ्कुरिति क्वाच त्रिशङ्कुस्तेन स स्मृतः॥ HARIV. 749. — 2) Katze H. an. MED. Zibethkatze NIGH. PR. — 3) der Vogel Kātaka TAik. 2, 5, 17. ČABDAK. im CKDr. — 4) Heuschrecke H. an. MED. — 5) ein fliegendes leuchtendes Insect ČABDAK. im CKDr.

त्रिशङ्कुज (त्रि० + शङ्कु०) m. der Sohn des Tričāñku, Bein. Haričandra's H. 701.

त्रिशङ्कुयाजिन् (त्रि० + या०) m. Bein. Viçvāmitra's (für Tr. opfernd) H. 850.

त्रिशत् (त्रि + शत) 1) dreihundert, adj.: तस्मित्सारं त्रिशता न शङ्कवै इर्पिताः षट्टिर्ण चलाचलासः RV. 1, 164, 48. गन्धर्वात्मपत्तिंश्चिन्निशताः

षट्टुमा: AV. 11, 3, 2. n.: पश्यन्ते त्रिशतं तत्र प्रत्यहं प्रोतितं द्विजैः R. GOA. 1, 13, 31. नरकं त्रिशतं (wohl während 300 Jahren) प्राप्य स विष्णुपुत्री-वति MBh. 13, 4827. f.: पश्यन्ते त्रिशती 14, 2637. — 2) hundertunddreißig: ऊर्ध्वागस्त्येष्यस्तिशतं सुपर्णम् ČĀNKH. Ča. 9, 20, 14. — 3) adj. der 300ste MBh. 3, 12. R. GOA. 2, 6 in den Unterschr. der Adhjāja. — 4) adj. aus 300 bestehend KĀM. NĪTIS. 8, 29.

त्रिशतक (vom vorherg.) adj. f. °शतिका aus 500 bestehend: प्रशाप-रमिता VJUTP. 42.

त्रिशततम् (von त्रिशत) adj. 1) der 500ste HARIV. in der Unterschr. des Adhjāja. — 2) der 105te R. GOA. 2, 6 in den Unterschr. der Adhjāja.

त्रिशरण (त्रि + शरण०) 1) n. die drei Zufluchtsstätten: Buddha, das Gesetz und die Versammlung VJUTP. 202. BURN. INTR. 630. KÖPPEN, Rel. d. Buddha I, 443. — 2) m. ein Buddha TRIK. 1, 1, 8.

त्रिशर्करा (त्रि + शरकरा०) f. drei Arten Zucker: गुडात्पन्ना, लिमोत्था und मधुरा RĀGĀN. im CKDr. — Vgl. त्रिमिता.

त्रिशला (त्रि + शला०) f. N. pr. der Mutter des 24ten Arhant's der gegenwärtigen Avasarpiṇi H. 41.

त्रिशस् (von त्रि) adv. zu drei RV. PRĀT. 18, 23, 24.

त्रिशाख (त्रि + शाखा०) adj. f. ॐ dreiästig: भृकुटी MBh. 8, 4336. — Vgl. त्रिशिख.

त्रिशाखपत्त (त्रि० + पत्त) m. Aegle Marmelos RĀGĀN. im CKDr. — Vgl. त्रिपत्त, त्रिशिख.

त्रिशाणा (त्रि + शाणा०) adj. drei Cāpa werth; auch त्रिशाण्य and त्रैशाणा P. 5, 1, 36.

त्रिशानु m. N. pr. v. l. für त्रिभानु BRAHMA-P. in VP. 442, N. 3. त्रिशानु MATSJA-P. ebend. — Vgl. त्रैसानु.

त्रिशालक (त्रि + शाला०) adj. aus drei Hallen bestehend, n. ein solches Haus VARĀH. BRH. S. 52, 37, 38.

त्रिशिख (त्रि + शिखा०) 1) adj. f. श्रा dreizackig, dreispitzig: प्रूल BUĀC. P. 3, 19, 13. 5, 23, 3. 6, 9, 14. भृकुटी (vgl. त्रिशाख) MBh. 1, 6274. HARIV. 12782. PANĀKAT. 85, 3. 220, 1. — 2) m. a) Aegle Marmelos RĀGĀN. im CKDr.; vgl. त्रिपत्त, त्रिशाखपत्त. — b) = रक्षस् H. an. 3, 112. MAD. kh. 9. N. pr. eines Sohnes von Rāvaṇa CKDr. WILS. angeblich nach H. an. — c) N. pr. des Indra im Manvantara des Tamasa BUĀC. P. 8, 1, 28. — 3) f. ॐ N. einer Upanishad Ind. St. 3, 324. °ब्राह्मणा 325. — 4) n. a) Dreizack TRIK. 3, 3, 50. H. an. MED. — b) ein Diadem mit drei Spitzen, = किरीट H. an. = माडलातर MED.

त्रिशिखर (त्रि + शिखा०) adj. drei Spitzen habend: शैल N. pr. eines Berges, = त्रिपत्त R. 4, 44, 50.

त्रिशिखिला (त्रिशिखिन् + ला०) f. eine Art Knollengewächs (मालाकन्द) RĀGĀN. im CKDr.

त्रिशिखिन् (त्रि + शिखा०) adj. = त्रिशिख.

त्रिशिर (= त्रिशिरस्) 1) adj. dreispitzig: रथस्त्रिचक्रस्त्रिवृच्छिरा-स्त्रिशिरश्य (neben त्रिवृच्छिरस्) त्रिनामि: MBh. 13, 7379. — 2) m. N. pr. eines Rākshasa BUĀC. P. 9, 10, 9. °गिरिमाहूत्म्य aus dem SKANDA-P. MACK. Coll. 1, 72. — 3) f. श्रा die Wurzel von Bignonia suaveolens NIGH. PA.